

Date: 30.05.2024

CIN: L28920MH1983PLC029879

Web: www.sulabh.org.in Email: sulabheng22@gmail.com, sulabhinvestorcell@gmail.com

To.

Corporate Relationship Department,

Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: SULABEN (508969), ISIN: INE673M01029

Ref: Newspaper Advertisement- Results for the quarter ended March 31, 2024 Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended March 31, 2024, published on 30th May, 2024 in Business Standard and Aapla Mahanagar.

These are also being made available on the Company's website at www.sulabh.org.in

This is for your information and records

Thanking You,

For Sulabh Engineers and Services Limited

(Amit Kumar Kanaujia) Company Secretary & Compliance Officer

Corp. off.: 17/11, The Mall, Kanpur - 208001 Tel.: +91-7521861119

GREENPLY INDUSTRIES LIMITED

CIN: L20211WB1990PLC268743 Registered Office: "Madgul Lounge", 23 Chetla Central Road, 6th Floor, Kolkata - 700 027 Phone: (033) 3051-5000

Email: investors@greenply.com, Website: www.greenply.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given that pursuant to Section 108 and Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act, 2013") read with the rules framed thereunder ("Rules") Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standards on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 03/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated 25.09.2023 (hereinafter collectively referred to as "Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and other applicable laws and regulations, (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), Regulation 44 of the Listing Regulations, and other applicable laws and regulations, if any, the approval of the Members of Greenply Industries Limited ("Company") being sought through Postal Ballot by voting through electronic means ("remote e-voting") only, for special business as set out in the Postal Ballot Notice dated May 21, 2024 together with the Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013, relating thereto.

Members are hereby informed that the Company has on May 29, 2024, completed the dispatch of Postal Ballot Notice containing the proposed resolution and explanatory statement thereto, only through electronic mode to all the shareholders of the Company, whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as on the "cut-off date" i.e., May 24, 2024 and whose e-mail addresses are registered with the Company/RTA/Depositories, for approval of corporate guarantee issued by the Company in favour of IndusInd Bank Limited in connection with Ioan taken by, Greenply Samet Private Limited, a joint venture company, for an amount of Rs. 55 Crores (Rupees Fifty-Five Crores).

The communication of the assent or dissent of the Members on the resolution would take place through the Remote e-voting system only. In this regard, the Company has engaged the service of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing the Remote e-voting facility to the

Members may note that this Postal Ballot Notice will be available on the Company's website www.greenply.com under investors section and on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com and on the website of CDSL, the agency engaged by the Company for providing the facility of Remote e-voting to the Members of the Company at www.evotingindia.com

The voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the company as on the "Cut-off date" i.e. May 24, 2024. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by Remote e-voting. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purposes only. The Remote e-voting period begins on May 30, 2024 at 10:00 a.m. and ends on June 28, 2024 at 5:00 p.m. ('Voting Period'). After the Voting Period, the Remote e-voting module shall be disabled by CDSL and accordingly the voting shall not be allowed. Once the vote on the resolution is cast by the Members, he/she shall not be allowed to change it subsequently.

Those members whose e-mail address is not registered with the Company/Depositories, may register the same by completing the process for registration of e-mail address as under:

Physical For the Shareholders holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses and mobile numbers with the Company are requested to furnish their email addresses and mobile numbers to the Company's Registrars and Share Transfer Agent, M/s. S. K. Infosolutions Pvt. Ltd. of D/42, Katju Nagar Colony, Ground Floor, Near South City Mall, PO & PS - Jadavpur, Kolkata, West Bengal-700032, email: skcdilip@gmail.com; Telephone: +91-33-2412-0027/0029; Fax: +91-33-2412-0027

By contacting Depository Participant ("DP") and registering e-mail address and mobile Holding | number in demat account, as per the process advised by the DP.

For detailed instructions pertaining to remote e-voting, members may please refer to the section "Notes" in the Postal Ballot Notice. For any query connected with the Resolution proposed to be passed through Postal Ballot by way of e-voting, Members may contact Mr. Kaushal Kumar Agarwal, Company Secretary & Vice President-Legal at the Registered Office of the Company at "Madgul Lounge", 23 Chetla Central Road, 6th Floor, Kolkata - 700 027, Phone: (033) 3051 5000; Email: kaushal.agarwal@greenply.com . In case of any query/grievance or require any assistance with respect to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and E-voting User Manual for Members available under the Help/Downloads section of CDSL's e-voting website or contact at Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 22 55 33.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Dilip Kumar Sarawagi, [bearing COP No.: 3090], Practicing Company Secretary, Proprietor of M/s. DKS & Co. [bearing Unique Code. S1990WB007300] of 173, M. G. Road, 1st Floor, Kolkata - 700 007 as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The results of the Postal Ballot will be announced on Saturday, June 29, 2024, i.e., within 2 (two) working days of the conclusion of the remote e-voting. The result of the postal ballot along with the Scrutinizer report would be intimated to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") where the equity shares of the Company are listed and would also be placed on the website of the Company i.e. **www.greenply.com** and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL), agency being appointed for the purpose of providing remote e-voting facility to the shareholders at www.evotingindia.com .

Further, the results shall be displayed on the Notice Board of the Company at its Registered Office and be published in the newspapers, Business Standard, all editions (English Language) and Aajkaal (Bengali Language) on Monday, the 1st July, 2024.

For Greenply Industries Limited

Date: 29.05.2024

Place: Kolkata

Kaushal Kumar Agarwal Company Secretary & Vice President-Legal

NAGA DHUNSERI GROUP LIMITED

CIN - L01132WB1918PLC003029; Website: www.nagadhunserigroup.com; E-mail: mail@nagadhunserigroup.com; Phone: 033-2280-1950

REGD. OFFICE: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA - 700 020.

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS										
	FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH 2024 (₹ in Lacs)									
STANDALONE CONSOLIDATED										
PARTICULARS	Quarter ended (31.03.2024) (Audited)	Quarter ended (31.12.2023) (Unaudited)	Quarter ended (31.03.2023) (Audited)	Year ended (31.03.2024) (Audited)	Year ended (31.03.2023) (Audited)	Quarter ended (31.03.2024) (Audited)	Quarter ended (31.12.2023) (Unaudited)	Quarter ended (31.03.2023) (Audited)	Year ended (31.03.2024) (Audited)	Year ended (31.03.2023) (Audited)
Total Income from Operations	336.31	1,198.94	2.17	2,941.81	1,128.25	336.31	1,198.94	2.17	2,908.90	1,095.34
Net Profit / (Loss) for the period (before tax										
and Exceptional Items)	255.06	1,125.75	(76.22)	2,652.50	869.48	255.06	1,125.75	(76.22)	2,619.59	836.57
Net Profit / (Loss) for the period before tax										
(after Exceptional Items)	255.06	1,125.75	(76.22)	2,652.50	869.48	255.06	1,125.75	(76.22)	2,619.59	836.57
Net Profit / (Loss) for the period after tax	275.55	974.45	(71.85)	2,362.08	753.77	275.55	974.45	(71.85)	2,329.17	720.86
Add: Share in Profit/(Loss) of Associate	-	-	-			(306.64)	(129.77)	351.26	1,054.99	6,321.16
Net Profit / (Loss) after share of Associates	275.55	974.45	(71.85)	2,362.08	753.77	(31.09)	844.68	279.41	3,384.16	7,042.02
Total Comprehensive Income for the period										
after Tax (Comprising profit for the period and										
other comprehensive income)	718.39	3,944.28	(1,233.71)	9,131.00	152.51	1,130.02	5,605.85	(1,492.64)	15,380.81	7,206.47
Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
Earnings Per Share (of ₹ 10/- each) *										
Basic (in ₹) :	27.56	97.45	(7.19)	236.21	75.38	(3.11)	84.47	27.94	338.42	704.20
Diluted (in ₹) :	27.56	97.45	(7.19)	236.21	75.38	(3.11)	84.47	27.94	338.42	704.20
* Not Annualised										

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange Website (www.nseindia.com) and on the Company's website.

> By order of the Board For Naga Dhunseri Group Limited C.K. DHANUKA Chairman DIN: 00005684

Date: The 29th Day of May, 2024

Place: Kolkata

RHI Magnesita India Limited

(CIN: L28113MH2010PLC312871

Regd. Office: Unit No.705, 7th Floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai-400042

Phone No: +91-22-66090600; Fax No: +91-22-66090601

Email: corporate.india@rhimagnesita.com; Website: www.rhimagnesitaindia.com



Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024

(Amount in Rs. Lacs)

			Stan	dalone		Consolidated				
CI.		Quarter	Quarter	Year	Year	Quarter	Quarter	Year	Year	
SI.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	
No.		March	December	March	March	March	December	March	March	
		31, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
1	Total revenue from operations	73,623.29	69,241.16	2,82,409.45	2,48,836.87	94,329.37	92,294.24	3,78,110.40	2,72,626.65	
2	Net profit before exceptional items and tax #	10,776.40	6,912.94	34,377.42	31,583.70	9,475.95	5,388.44	31,027.04	26,438.26	
3	Exception Item	30,936.00		30,936.00	66,068.22	32,577.63	-	32,577.63	66,068.22	
4	Net (loss)/profit before tax #	(20,159.60)	6,912.94	3,441.42	(34,484.52)	(23,101.68)	5,388.44	(1,550.59)	(39,629.96)	
5	Net (loss)/profit after tax #	(23,001.92)	5,137.30	(5,537.52)	(42,678.99)	(25,789.98)	3,938.47	(10,010.94)	(46,565.22)	
6	Total Comprehensive (loss)/income for the	(23,042.20)	5,219.84	(5,543.24)	(42,720.04)	(25,950.78)	3,968.36	(10,143.46)	(46,584.48)	
	period after tax									
7	Equity share capital (Face value Re. 1/- per share)	2,065.01	2,065.01	2,065.01	1,879.96	2,065.01	2,065.01	2,065.01	1,879.96	
8	Basic and Diluted (loss)/earning per share									
	(of Re. 1/- each) (not annualized)/(in Rs.)	(11.14)	2.49	(2.69)	(25.50)	(12.49)	1.92	(4.88)	(27.85)	

The Company does not have any extraordinary item to report for the above periods.

Note to audited financial results:

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.rhimagnesitaindia.com). For & on behalf of the Board of Directors

Parmod Sagar

Managing Director & CEO Place : Gurugram (DIN - 06500871) Date: May 29, 2024

TECHNVISION VENTURES LIMITED

CIN: L51900TG1980PLC054066, Fax: 040-27173240, E-mail: info@technvision.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2024

	AUDITED I IIIAII	OIAL ILL	JOE 10 1 C	//\ / / / ·	XUAIL E	I AIL						
								(Ru	pees in Lakh:	s except per s	share data)	
'			Standalone					Consolidated				
S. No	Particulars	Quarter Ended 31st Mar 2024 (Audited)	Corresponding 3 months Ended in previous year 31st Mar 2023 (Audited)	Previous Quarter Ended 31st Dec 2023 (Unaudited)	Year Ended 31st Mar 2024 (Audited)	Previous Year Ended 31st Mar 2023 (Audited)	Quarter Ended 31st Mar 2024 (Audited)	Corresponding 3 months Ended in previous year 31st Mar 2023 (Audited)	Previous Quarter Ended 31st Dec 2023 (Unaudited)	Year Ended 31st Mar 2024 (Audited)	Previous Year Ended 31st Mar 2023	
1.	Total Income from Operations	454.35	338.72	378.83	1577.55	1914.01	5223.87	4177.96	5978.32	19333.36	15124.65	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.72	28.92	11.43	78.48	62.19	905.85	318.21	925.08	1425.79	72.39	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.72	28.92	11.43	78.48	62.19	905.85	318.21	925.08	1425.79	72.39	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.04	15.95	7.30	57.04	5.69	886.76	300.38	894.22	1353.29	21.78	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	23.04	15.95	7.30	57.04	5.69	886.76	300.38	894.22	1353.29	21.78	
6.	Equity Share Capital	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	967.28	910.23	945.25	967.28	889.34	59.87	(1316.53)	(828.84)	59.87	(1316.53)	
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)(Face Value of Rs. 10 each)											
	Basic:	0.37	0.25	0.12	0.91	0.09	14.13	4.79	14.25	21.57	0.35	
	Diluted:	0.37	0.25	0.12	0.91	0.09	14.13	4.79	14.25	21.57	0.35	

Notes:

Date: 29.05.24

Place: Secunderabad

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and the web site of the Company www.technvision.com).

4.The Consolidated results include the figures of the subsidiaries viz. 5Element Homes Private Limited, SITI Corporation Inc.-USA, Accel Force Pte Ltd-Singapore and its subsidiary companies viz. Solix Technologies Inc.

- 2. The above results were reviewed by the Audit Committee and taken on record at the Meeting of the Boardof Directors held on 29.05.2024. 3. There are no complaints received from Investors during the year.
- USA and its subsidiary Solix Softech Pvt Ltd and Emagia Corp., USA. s,The exchange conversion rate considered for the Subsidiary Company's figures are @ US \$ 1= INR83.38 (Last quarter as on 31.03.2023 - 1 USD = INR 82.22).
- 6.Previous year / period figures have been regrouped / reclassified to confirm to current period classification. 7-Minority Interest has been appropriately reflected in the above results and EPS is calculated on Net Profit after deducting Minority Interest

By and on behalf of the Board for TechNVision Ventures Limited Sd/-Geetanjali Tooprar Whole Time Director & CFO DIN: 01498741

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024 (Rs. In Lacs) CONSOLIDATED

	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter	Quarter ended on Year ended on				ded on
Particulars	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
Total income from operations	(222.94)	36.71	195.21	148.66	316.16	363.06
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	46.54	27.88	154.67	112.57	219.35	178.74
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	46.54	27.88	154.67	112.57	219.35	178.74
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21.55	16.93	105.68	79.62	174.83	147.51
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	21.55	16.93	105.68	79.62	174.83	147.51
Equity Share Capital	1004.75	1004.75	1004.75	1004.75	1004.75	1004.75
Reserves(excluding valuation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	1705.53	1599.84	1705.53	1599.84	2295.54	2153.18
Earnings Per Share (of Re 1/-each) (for continuing and discontinued operations) -	0.02	0.01	0.105	0.07	0.17	0.14
Basic: Diluted:	0.02 0.02	0.01 0.01	0.105 0.105	0.07 0.07	0.17 0.17	0.14 0.14

e: 1. The above results have been reviewed by audit committee and subsequently by the Board of Directors at its meeting held on 28.05.2024.

2. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations; 2015. The full formats of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and Company's website www.sulabb.org.in. SD/- (Vimal Kumar Sharma) Place- Kanpur Date- 28/05/2024











महानार स्पोर्ट्स



आपलंमहानगर

गुरुवार ३० मे २०२४

हार्दिक देशाची जर्सी घालेल तेव्हा तो वेगळा असेल -हरभजन सिंग

≁मुंबई। इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ च्या १७ व्या हंगामात अनेक खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले, तर अनेक खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासाठी हा हंगाम सर्वात वाईट हंगाम ठरला. त्याला अनेक ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. हार्दिक आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार असून तो कशी कामगिरी करतो यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

पंड्याचा आयपीएलचा १७ वा हंगाम

निशाजनक गेल्यानंतर आता तो टी-२० वर्ल्ड कपसाठी सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंगने हार्दिकबद्दल स्वतःचे मत मांडले आहे. हरभजन म्हणाला, 'जेव्हा तो भारताची टीशर्ट घालतो, तेव्हा तो आयपीएलमधला हार्दिक पंड्यापेक्षा वेगळा असेल. तेव्हा तो धावा करेल आणि विकेटसुद्धा घेईल हे आम्हाला माहीत आहे. हार्दिकने चांगली कामगिरी करावी, अशी माझी इच्छा आहे, कारण तो खूप चांगला खेळाडू आहे. या टी-२० वर्ल्डकपसाठी मी हार्दिकला शुभेच्छा देतो.'

कोहली, जयखाल याना सलामीवीर म्हणून संधी द्यायला हवी -वासिम जाफर

→मुंबई । टी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या सराव सामने खेळवले जात आहेत. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांकडे पाहिले जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाईल. विश्वचषकात टीम इंडियाचा फलंदाजी क्रम कसा असेल याकडे लक्ष लागले आहे. याबाबत भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने वेगळी भूमिका मांडत विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांना सलामीवीर म्हणून संधी

द्यायला हवी, असे म्हटले आहे.

जाफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून म्हटले की, टी-२० विश्वचषकात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीवीर म्हणून खेळावे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी खेळायला हवे. फिरकीपटूंचा चांगल्या पद्धतीने सामना करण्याची

खेळल्यास काही अडचण येईल असे मला वाटत नाही, पण जाफरच्या या मतावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित पॉवरप्लेमध्ये असायलाच हवा, असे





नवी दिल्ली । आयसीसी टी-२० विश्वचषकाला जूनमध्ये सुरुवात होत आहे. या टी-२० विश्वचषकात २० संघांचा सहभाग असणार आहे. या टी-२० विश्वचषकाच्या माध्यमातून उत्तर अमेरिकेत क्रिकेटचे मोठे पुनरागमन होत आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आगामी हंगामाचे यजमानपद अमेरिका आणि माजी विजेते वेस्ट इंडिज संयुक्तपणे

याआधी टेक्सासमधील ग्रँड प्रेयरी क्रिकेट स्टेडियम, फ्लोरिडामधील ब्रोवर्ड काऊंटी स्टेडियम, क्वीन्स पार्क ओव्हल आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोयेथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये टी-२० विश्वचषकापूर्वी सराव सामने सुरू आहेत. सराव सामन्यात एकूण १७ संघ सहभागी झाले आहेत. तसेच टी-२० विश्वचषकात २० संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली आहे.

- २० संघांची ४ गटात विभागणी -
- \star अ गट भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड, अमेरिका
- * ब गट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान.
 - * गट क न्यूझीलंड, वेस्ट इंडिज,



अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी, युगांडा * गट ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बागलादश, नदरलंड्स, नपाळ.

- प्रत्येक गटातील संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये एकदा आमनेसामने येतील. एक विजय दोन गुणांचा असतो आणि बरोबरी किंवा निकाल न लागणे प्रत्येकी एक गुण मोलाचे

≁लंडन । इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या

बाहेर कुठे गेल्यास त्यांच्यासोबत अतिरिक्त

सुरक्षा रक्षक असतील. अलीकडेच सोशल

मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला,

- प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील, जिथे त्यांना प्रत्येकी ४ च्या २ गटात विभागल जाडल आणि राऊड साबन स्वरूपात एकमेकांशी खेळले जाईल.
- प्रत्येक सुपर ८ एस गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

- वेस्ट इंडिजमधील ६आणि अमेरिकेतील ३ अशा ९ स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील.

पाकिस्तानी खेळाडूना अतिरिक्त सुरक्षा

नानावटीच्या विजयात पाकिस्तानी खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नितीन रांजेची हॅट्टिक अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केलेल्या मागणीनंतर दोन सुरक्षा रक्षक खेळाडूंसोबत असणार आहेत. →मुंबई | अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा हॉस्पिटल 'ए' डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज नितीन चाहत्यासोबत झालेला वाद ताजा असताना रांजेची (१४ धावांत ५ बळी) हॅट्ट्रिक व डॉ. नवनीत रायची (१७ इंग्लिश बोर्डाने हा निर्णय घेतला. पाकिस्तान चेंडूत २४ धावा) धडाकेबाज फलंदाजी यामुळे नानावटी हॉस्पिटल खेळाडू फावल्या वेळात हॉटेल अथवा

अमृत महोत्सवी गोविदराव मोहिते क्रिकेट स्पर्धा

संघाने बलाढ्य लीलावती हॉस्पिटलविरुद्ध ५ विकेट्सने सलामीचा विजय संपादन केला. सलामीवीर सिद्धेश घरत (३० चेंड्रंत २६ धावा) व नितीन जाधव (१६ चेंडूंत २५ धावा) यांनी दमदार फलंदाजी करूनही लीलावती हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. अष्टपैलू नितीन रांजे व सिद्धेश घरत यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, सुरेश मोरे,

लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख

उपस्थितीत गौरविण्यात आले. शिवाजी पार्क मैदानात नानावटी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून लीलावती हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सिद्धेश घरत (३० चेंड्रंत २६ धावा) व विजय नाडकर (२४ चेंड्रंत १६ धावा) यांच्या फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने आठव्या षटकाला बिनबाद ४५ धावसंख्येने उत्तम सुरुवात केली. प्रमुख गोलंदाज विकेटच्या प्रतीक्षेत असताना नानावटी हॉस्पिटलचा कप्तान ओंकार जाधवने शेवटच्या अस्त्रातील मध्यमगती गोलंदाज नितीन रांजेच्या हाती चेंडू सोपविला आणि त्याने काम फत्ते केले. नितीनने आपल्या पहिल्याच षटकामधील तिसऱ्या चेंड्रपासून सिद्धेश घरतसह लीलावती हॉस्पिटलचे प्रमुख तीन फलंदाज लागोपाठ तंबूत पाठवून हॅट्ट्रिक

मी, शेहझाद हरोन रफ़ीक अहमद अंसारी, जाहीर करीत आहे की माझे वडील रफ़ीक अहमद अब्दुल वाहिद अंसारी, यांचे दिनांक १५/०८/२०२२ रोजी मयत झाले, त्यांच्या नावे रिक्षा क्रमांक **MH47-X-8280**, परमिट क्रमांक: MH/47/CC/AUTO/2018/6844 आहे त्यांची वारस मी आहे जर कोणास हरकत असेल तर १५ दिवसाच्या आत आर. टी. ओ. बोरीवली, मुंबई (वेस्ट) येथे

जाहीर नोटीस मी, राजेश्री व्यंकट गावडे, जाहीर करीत आहे की माझा पती व्यंकट बस्यु गावडे, यांचे दिनांक १४/१२/२०२२ रोजी मयत झाले, त्यांच्या नावे रिक्षा क्रमांक **MH02**-CT-9804, परमिट क्रमांक: 33784/BO/2019 आहे, त्यांची वारस मी आहे जर कोणास हरकत असेल त १५ दिवसाच्या आत आर. टी. ओ. बोरीवली, मुंबई (वेस्ट

जाहीर नोटीस मी, नन्हका नन्हेलाल हिरेजन, जाहीर करीत आहे की माझा पती नन्हेलाल गुल्लु हिरेजन, यांचे दिनांक ०३/१२/२०२१ रोजी मयत झाले, त्यांच्या नावे रिक्षा क्रमांक MH47-X-7935, प्रसी-ट क्रमांकः MH/47/CC/AUTO/2018/7027 आहे, त्यांची वारस मी आहे जर कोणास हरकत असेल तर १५ दिवसाच्या आत आर. टी. ओ. बोरीवली, मुंबई (वेस्ट) येथे

संपर्क करावा. जाहीर नोटीस मी, रतन देवी विनोद कुमार तिवारी, जाहीर करीत आहे की माझा पती विनोद कुमार रामसिंगार तिवारी, यांचे देनांक ०९/०८/२०२१ रोजी मयत झाले, त्यांच्या ना रिक्षा क्रमांक MH47-AD-0716, परमिट क्रमांव MH/47/CC/AUTO/2018/4222 आहे, त्यांची वारस मी आहे जर कोणास हरकत असेल तर १५ दिवसाच्या आत आर. टी. ओ. बोरीवली, मुंबई (वेस्ट) येथे

ठिकाण: कानपूर

ज्यामध्ये बाबर आझम एका चाहत्याशी वाद घालताना दिसत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने विजय मिळवला. मग मंगळवारी होणारा तिसरा सामनादेखील रद्द झाला. आता अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान पाकसमोर आहे.

सुलभ इंजिनियर्स ॲण्ड सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन: एल२८९२०एमएच१९८३पीएलसी०२९८७९ आर/ओ: कार्यालय क्र. २०६, २ रा मजला, अपोलो कॉम्प्लेक्स प्रिमायसेस कॉऑपरेटिव्ह सोसायटी लि., आर.के.सिंग मार्ग, पारसी पंचायत

कायालय क्र. २०६, २ स मजला, अवाला कान्यस्य प्रभावस्य प्रकार्यस्य क्रायाज्ञात्रस्य हुए। रोड. अंधेरी (पूर्व) मुंबई-kooo६९ कॉर्पोरेट कार्यालयः १७/ १९, द मॉल, कानपूर-२०८००१ ई-मेल: sulabheng22@gmail.com, sulabhinvestorcell@gmail.com दूर: नोंदणी. कार्याः +९१-७५२८६१११९ फॅक्स क्र-०५१२-२३६३७७४ संकेतस्थळः www.sulabh.org.in

						(रु. लाखात)		
	एकमेव							
तपशिल	रोजी संपले	ले त्रैमासिक	रोजी संप	लेले वर्ष	रोजी संपलेले वर्ष			
તપાશભ	38/03/2028	38/03/2023	38/03/2028	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४	38/03/2023		
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यातून एकूण उत्पन्न	(२२२.९४)	३६.७१	१९५.२१	१४८.६६	३१६.१६	३६३.०६		
करपूर्वकालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अतिसामान्य बार्बीपूर्व)	४६.५४	२७.८८	१५४.६७	११२.५७	२१९.३५	१७८.७४		
कर पूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मकआणि/ किंवा अतिसामान्य बार्बीपश्चात)	४६.५४	२७.८८	१५४.६७	११२.५७	२१९.३५	१७८.७४		
करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मकआणि/ किंवा अतिसामान्य बार्बीपश्चात)	२१.५५	१६.९३	१०५.६८	७९.६२	१७४.८३	१४७.५१		
कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी एकत्रित नफा/ (तोटा) (कर पश्चात)]	२१.५५	१६.९३	१०५.६८	७९.६२	१७४.८३	१४७.५१		
सम भाग भांडवल	१००४.७५	१००४.७५	१००४.७५	१००४.७५	१००४.७५	१००४.७५		
राखीव(गतवर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दाखविल्यानुसार राखीव मुल्यांकन वगळता)	१७०५.५३	१५९९.८४	१७०५.५३	१५९९.८४	२२९५.५४	२१५३.१८		
प्रती भाग उत्पन्न (रु.१/- प्रत्येकीचे)								
चालू आणि अखंडीत कार्यासाठी)- मूळ:	0.02	0.08 0.08	0.804 0.804	0.0b	0.86 0.86	0.88 0.88		

टीपा: १. वरील निकालाचे लेखापरीक्षण समितीद्वारे समीक्षण करण्यात आले आहे आणि त्यानंतर संचालक मंडळाद्वारे २८.०५.२०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेमध्ये संमती देण्यात आली आहे. २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिईगेशनॲण्डडिसक्लोझर रिकायरमेंट रेम्युलेशन)नियमावली, २०१५ च्या ३३च्याअनुषंगानेस्टॉक क्सचेंजमध्येसादरकरावयाच्यात्रैमासिकवित्तीयनिष्कर्षाचाउपरोक्तहासविस्तरआराखडाआहे.त्रैमासिकवित्तीयनिष्कर्षाचापूर्णआराखडास्टॉकएक्सचेंजच्या **www.** bseindia.com ह्यासंकेतस्थळावर आणि कंपनीच्या www.sulabh.org.in वरदेखील उपलब्ध आहे. सही/- (विमल कुमार शर्मा) व्यवस्थापकीय संचालक

दिनांक: २८/०५/२०२४











नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

 मुंबई । श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट, नरसोबावाडी यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापुर जिल्हा हौशी कॅरम संघटना यांच्या मान्यतेने ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, तालुका शिरूर, जिल्हा - कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. ८ ते १० जून २०२४ दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा २ विभागात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी आपले ७० वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या हंगामातील ही दुसरी स्पर्धा आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation. com या संकेत स्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे आपल्या क्लबमार्फत १ जून २०२४ पर्यंत जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत.

RAWASIGNS INDUSTRIES LIMITED
(Formerly Known as Rammaica India limited) CIN NO:L36100MH1981PLC024162
Unit No 3, Ground Floor, Vimala Bhavan, Sharma Industrial Estate, Walbhat Road,
Goregaon East, Mumbai-400063, TEL. NO. 022-61087777
FAX. NO. 022-61087713. URL - www.ramasigns.in / Email ID - info@ramasigns.in

	TAN, ING. OLL GIGGTI TO, OILL WWW.Itdillo	aoigno.iii / L		10@Tulliusi	gnom
AU	DITED FINANCIAL STATEMENT FOR THE QUAR	TER & YEAR	ENDED AS	ON 31ST M <i>i</i>	ARCH, 2024
	Annexure XI				(₹ in Lacs)
Sr No	Particulars	Quarte	Ended	Year Ended	Year Ended
NO		31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
1	Total income from operations (net)	182,71	711,20	1,046.64	2,716,21
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and extra ordinary items	(183.24)	114.14	(471.66)	60.79
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(235.75)	113.97	(522.91)	45.63
4	Total Comprehensive Income for the period (comprising profit & loss for the period after tax and other comprehensive income)	(235.75)	113.97	(522.91)	45.63
5	Equity Share Capital	1,427.50	1,427.50	1,427.50	1,427.50
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-174.43	348.48	-174.43	348.48
7	Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 5 /- each) Basic :	(0.83)	0.40	(1.83)	0.16
8	Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 5 /- each) Diluted:	(0.79)	0.38	(1.74)	0.15
NI.	4				

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 28.5.2024. The independant Auditors Reprot under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. The limited review report does not contain any observation which would have an impact on the results for the quarter/year ended 31.3.2024. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and the listed entity www.ramasigns.in
- b) There was outstanding proceeds pending during the quarter / year ended 31st March, 2024 of th NCD issued by the Company of firs \$52,25,392.
 The impact on net profit. I loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) du
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.
- e) This Financial Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Inc AS), the provisions of The Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Security and Exchange Board of India (SEBI).
- With a view to convert the existing outstanding dues from the Company for the supplies Company has issued 72 rated listed unsecured redeemable non-convertible debentures each having a face value of Rs. 1,0,0,000/. (Rupees Ten Lakhs only) of the aggregate nominal value of Rs. 7,20,000/000/. (Rupees Seven Crores Twenty lakhs, only) (hereinafter referred to as the "Debentures") on private placement issue basis in accordance with the provisions of the Companies Act 2013 and the regulations applicable to issue of debentures notified by Securities Exchange Board of India ("SEBI"), from time to time. The issue proceeds has been utilized for the purposes as stated in the Information Memorandum i.e. working capital of the Company and there is no deviation in this regards.

Place : Mumbai Date : 28-5-2024

For and on behalf of Board of Directo

Pankaj Hasmukhlal Jobali DIN: - 03637846

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client BHUPENDRA DAMJI TANK R/at Rakhukaka wadi, Ranisati Marg, Behind Municipal Dispensary, Malad, Mumbai- 400097 is the Owner of land bearing New Survey No. 285, Hissa no. A/6 and New Survey No. 285, Hissa no. A/7 admeasuring area about Total 108 Gunthas lying at Revenue village Uttan, Taluka and District Thane, within the local limits of Mira Bhayandar Municipal Corporation (The said Property). I say that my client is intending to sell the abovementioned

Any person or persons claiming any right, title, interest, claim or share whatsoever into upon, over or against the said property whether by way of sale, mortgage basis, inheritance, ossession, tenancy, charge, lien or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing with full particulars and details within 14 days from the date of publication of this notice failing which my client shall be deemed that such rights, interest or claim if any waived for all intents and purposes.

Abhimanyu R. Yadav (Advocate) Row House No. 12, Green Village Complex, Kasigaon, Kashimira, Mira Road (E), Thane -401107 Mo. 9324320423, 9867579803.

समभाग हरवल्याची सूचना एसीसी लिमिटेड

गजरात ३८२४२१

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या खाली नमूद रोख्यांसाठी खालील भाग प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत नार्वा (चुना बनाव का जाहे हैं करना बाता हुन है। अपनार्वा आपना हुन है। अपनार्वा का जाहे करना है। अपनार्वा का जाह आणि धारका (का) ने नमूद रांखे/ रांख्यांसाठी प्रतिलिपी प्रमाणपत्र (पत्रे) जारी करणवासाठी कंपनीकड़ अर्च केला आहे नमूद रांख्यांच्या संदर्भात कोणीही व्यक्ती ज्यांचा दावा आहे त्यानी असे त्यांचे दावे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये सदर दिनांकापासून १५ दिवसांच्या आत सादर करावेत अन्यथा कंपनी अधिक कोणतीही सूचना न देता प्रतिलिपी भाग

l	ि ठेकाण: मुंबई देनांक: ३०.०५.२०२४		रु. १०∕−		भार	५२२१५८० सही/- त भोगीलाल शाह
l	भारत भोगीलाल शाह	Хоооозогчух	समभाग आणि	230	२०१३४१२	५२२१३५१-
	धारका (कां) आणि सह- धारका (कां)चे नाव :	फोलियो क्र.	रोख्यांचा प्रकार आणि दर्शनी मूल्य	धारण केलेल्या भागांची संख्या	प्रमाणपत्र ऋ.	विशिष्ट क्र.

MAHAVITARA

E-TENDER NOTICE

Tenders as details below are invited from the experienced contractors/authorized dealers registered with MSEDCL under Baramati Zone as below,

r						
Tender No. CE/BMTZ/	Description of the Work	Tender Amount (Rs.Lakhs)				
T-02/2024-25	Providing & fixing of FRP Fencing to Plinth Mounted Distribution Transformer Centers/ Electrical structures in the area of Baramati Circle.	250.00				
T-03/2024-25	Providing & fixing of FRP Fencing to Plinth Mounted Distribution Transformer Centers/ Electrical structures in the area of Satara Circle.	250.00				
-04/2024-25	Providing & fixing of FRP Fencing to Plinth Mounted Distribution Transformer Centers /Electrical structures in the area of Solapur Circle.	250.00				

For details, please visit our website https://etender.mahadiscom in/eatApp/ Contact person: Shri. S.P. GAIKWAD, Executive Engineer (Admin), Mobile: 7875768003, MSEDCL, Baramati Zone, Administrative Building, "Urja Bhavan", 3rd floor, Baramati-413133 Phone Nos.: 02112-(0) 244771, email: cebaramati@gmail.com

(No. HO-PR NO- 129/24)

डीआयएन: ००९५४०८३

Chief Engineer (BMTZ)

PUBLIC NOTICE

This is to inform to the public that client MR. RAJESH KRISHNA KADAM and MRS. AARTI RAJESH KADAM are going to purchase the residential Flat No. 317 on 3rd floor of Shivaii Nagar Co-operative Housing Snivaji Nagar Lo-operative Housing Society Limited situated at N. M. Joshi Marg, Lower Parel East, Mumbai-400 013 from MR. KIRAN PRABHAKAR SAWARDEKAR who is sole owner of the said flat. It is informed by the owner MR. KIRAN PRABHAKAR SAWARDEKAR that he has misplaced 4 original agreements i.e. 4 original agreements i.e.

1) Original Agreement dated 13/09/1952 made and entered into between SMT. MOHINIBAI ISHWARDAS BHATIA therein referred to as "the Promoter" of the one part and SHRI. KEWALRAM PAHILAJRAJ SAJNANI therein referred to as "the Purchasers" of the other part;

2) Original agreement dated 12/09/1964 between KEWALRAM PAHILAJRAJ SAJNANI and MR. EDWIN FERNANDES and SMT. CONNIE FERNANDES:

3) Original agreement dated 08/12/1973 between MR. EDWIN FERNANDES and SMT. CONNIE FERNANDES and MR. KHIMJI UMARSHI

4) Original agreement dated 21/03/1988 between MR. KHIMJI UMARSHI VEERA and SMT. INDRA CHAMPAKRAJ GURJAR;

5) Original Deed of Confirmation by SMT. INDRA CHAMPAKRAJ GURJAR registered on 21/06/2000 with Joint Sub-registrar of Mumbai having document Sr. No. BBE/2917/2000.

All above original agreements alongwith Original Share Certificate No. 106 are not traceable after due diligent & search therefore, the seller MR. KIRAN PRABHAKAR SAWARDEKAR lodged an online police complaint and obtained Police Certificate dated 28/05/2024 no. 57334-2024 from N. M. Joshi Marg Police Station to confirm the said loss of agreements.

Now, our clients MR. RAJESH KRISHNA KADAM and MRS. AARTI

RAJESH KADAM intends to purchase he above said flat from MR. KIRAN PRABHAKAR SAWARDEKAR and for the same they intend to avail loan from bank/institution. Any Person/ financial institution/Bank have any claim to the abovementioned said Flat either by way of custody of original agreements, or by way of Sale, Mortgage, Charge, Lien, or by way of legal heirship etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, ailing to which the exclusive title and the ownership rights with respect to the said Flat shall be effectively transferred to my clients without any reference to such claims and the same if any, shall be considered as duly waived.

Place:- Mumba Date:- 30.05.2024

Adv. Amruta Amol Padhve Advocate-High Court
Address:-105, Mauli Ashray C.H.S.
Near Holy Angels School, P & T Colony, Dombivali (East) 421 204 Tal. Kalyan, Dist. Thane

जाहीर सूचना

१) श्री. विजय कमार बंता. २) श्री. सरिंदर चंद बंता, ३) श्री. राहुल कुमार बंता आणि ४) सौ नताशा बंता या सर्वांचा पत्ता मिडलब्रुक फार्म रोड, विल्टन कनेक्टिकट ०६८९७-२०१९यूएसए असा आहे ह्यांच्या पॉवर ऑफ अटोर्नी मे. बी.एस. मेहता बोटावला बिल्डिंग, दुसरा मजला, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४००००१ असलेल्या श्रीमती कृपा आर. गांधी यांना पॉवर ऑफ टर्नी दिली होती. या जाहीर सूचनेद्वारे याद्वारे सर्वांना सूचित केले जाते की उपरोक्त मुखत्यारपत्र याद्वारे रद्द केले जात आहे आणि उपरोक्त गठित मखत्यारपत्राला उपरोक्त नसार सर्व मालमत्तेवर व्यवहार करण्याचा कोणताही अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य राहणार नाही. पॉवर ऑफ टर्नी /जमे तत्काल प्रभावाने रह करण्यात येत आहे

किरेन डी. थवानी वकील, उच्च न्यायालय

१४, ५ वा मजला, जीवन धारा, एलआयसी बिल्डींग, डॉ. आंबेडकर रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई-४०००५०

दिनांक: ३०.०५.२०२४

जाहीर सूचना श्रीमती विष्णी गोपाळदास पंजाबी उर्फ

थथिजा, ह्या वडस्टॉक कॉ-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ११११ ए आणि ११११ बी, जे. पी. रोड, वर्सोवा अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ म्हणून ज्ञात असलेल्या सोसायटीच्या सभासद आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील सदनिका क्र. १०४ च्या धारक असन त्यांचे कोणतेही इच्छापत्र न करता १६/१०/२०२३ रोजी निधन झाले आहे. सोसायटी ह्याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदाचे नमूद समभाग आणि स्वारस्य हस्तांतरित करण्यासाठी वारस किंवा वारसांकडन अन्य दावेदार/दावेदारांकडून, किंवा हरकतदार/हरकतदारांकडून सोसायटी ह्याद्वारे सदर सूचनेच्या १५ (पंधरा) दिवसांच्या आत सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सभासदाचे नमुद समभाग आणि स्वारस्य हस्तांतरित करण्यासाठी त्याच्या /तिच्या /त्यांच्या दाव्यांच्या/ हरकतींच्या संदर्भात असणारी कागदपत्रे आणि पुरावे मागवित आहेत. जर कोणतेही दावे/ हरकती सोसायटीद्वारे प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या भांडवल/गुंतवणुकी मधील मयत सदस्याचे नमूद समभाग आणि स्वारस्य सोसायटीच्या उपविधींच्या अंतर्गत हस्तांतरित करण्यात येतील. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ हरकत पाहणीसाठी सोसायटीच्या कार्यालयामध्ये/सोसायटीचे सचिव ह्यांच्याकडे सूचनेच्या प्रसिद्धीपासून विहित कालावधीपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये सायं. ६.०० वा. ते सायं. ८.०० वा. पर्यंत उपलब्ध आहेत.

वूडस्टॉक कॉ-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. करीता आणि त्यांच्या वतीने सही/-

मा. सचिव दिनांक: ३०.०५.२०२४

महत्वाचे

जाहिरात प्रतीच्या स्वीकृतीआधी जरी काळजी घेण्यात येत असली तरी त्यांच्यातील समाविष्ट बाबी तपासून पाहणे शक्य नाही. अशा समाविष्ट बाबींसाठी 'आपल महानगर' वृत्तपत्र, मुंबई यांना त्यांच्या वृत्तपत्रे किंवा प्रकाशनांमधील कंपन्या, संस्थांच्या किंवा व्यक्तिगत जाहिरातींसोबत झालेल्या व्यवहाराच्या परिणामस्वरूपी उद्भवलेल्या कोणताही तोटा किंवा नुकसानीस

जबाबदार धरता येणार नाही. म्हणूनच आम्ही वाचकांना शिफारस करतो की त्यांनी जाहिरातींच्या संदर्भामध्ये जे असेल त्या स्वरूपामध्ये जाहिरातदार किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पैशांची रक्कम पाठवण्यापूर्वी किंवा त्यांच्याशी कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक चौकशी करावी.